

November 04, 2020

The Manager, Listing Department, **BSE Limited,**

Phiroze Jeejeebhoy Tower,

Dalal Street. Mumbai 400 001.

BSE Scrip Code: 532636

The Manager,

Listing Department,

The National Stock Exchange of India Ltd.,

Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block,

Bandra - Kurla Complex, Bandra (E),

Mumbai 400 051.

NSE Symbol: IIFL

Sub: Newspaper Publication regarding unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020.

Dear Sir(s)/ Madam(s),

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper clipping of the unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020 published on November 04, 2020 in Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi).

The Newspaper Publication can also be accessed on the website of the Company, i.e. www.iifl.com.

Kindly take above on record and oblige.

Thanking You, Yours faithfully,

For IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited)

Raiesh Raiak

Chief Financial officer

Encl: As above

CENTRAL ORGANISATION FOR **RAILWAY ELECTRIFICATION**

1, NAWAB YUSUF ROAD, CIVIL LINES, PRAYAGRAJ-211001

Tender No.: ELCORE-OHF-GR257A Closing Date/Time: 11.12.2020, 15:00

E-TENDER NOTICE CAO/RE acting for and on behalf of the President of India invites E-Tenders against Tender No ELCORE-OHE GR257A Closing Date / Time 11.12.2020 15:00 Hrs. Bidders will be able to submit their original / revised bids upto closing date and time only. Manual offers are not allowed against this tender, and any such manual offer received shall be ignored. Contractors are allowed to make payments against this tender towards tender document cost and earnest money only through only payment modes available on IREPS portal like net banking, debit card, credit card etc. Manua payments through Demand draft, Banker cheque, Deposit receipts, FDR etc. are not allowed. 1. NIT HEADER

Name of Work "Design, Supply, Erection, Testing & Commissioning of 25 kV, 50 Hz, Single Phase, AC, Electrification OHE Works" of electrification in Jagiroad (excl) - Hojai (excl) 2nd Line Section of Gr.257A of Lumding Division of Northeast Frontier Railway under RE Project New Jalpaigudi, Total 78 RKM / 82 TKM.

Bidding Type	Normal Tender		
Tender Type	Open	Bidding System	Two Packet System
Tender Closing Date, Time	11.12.2020, 15:00	Date, Time of Uploading Tender	02.11.2020, 16:45
Pre-Bid Conference Required	No	Pre-Bid Conference Date Time	Not Applicable
Advertised Value (Rs.)	₹ 204672750.43	Tendering Section	OHE
Bidding Style	Single Rate for Each Schedule Item.	Bidding Unit	
Earnest Money/Bid Security (Rs.)	₹ 1173400.00	Validity of Offer (Days)	60
Tender Doc. Cost (Rs.)	₹ 0.00	Period of Completion	18 Months
Contract Type	Works	Contract Category	Expenditure
Bidding Start Date	27.11.2020	Are Joint Venture (JV) Firms allowed to bid	Yes
Ranking Order for Bids	Lowest to Highest	Expenditure Type	Capital (Works)
PR/568/2020/ANU "	Servina Customers w	vith a Smile" website	: www.ireps.gov.in

GOVT. OF MAHARASHTRA

P.W. Division, Chiplun Phone No. 02355/252806 Web - www.mahapwd.co. & e-mail - chiplun.ee@mahapwd.com Corrigendom No. 01

E-TENDER NOTICE NO. 05 FOR 2020-2021 ONLINE

Asst. Director (Adv) Mantralya Mumbai through published newspapers Daily Free Press Journal Mumbai Daily Ratnagiri Times Ratnagiri, Daily Prahar Ratnagiri, Daily Bhairav Times Ratnagiri for Online "B-1" e-tenders. Follwing changes are made for this tender notice.

F-ter	nder	time	table	

1	Download & Bid Preparation Period of online Tender	Dt. 21.10.2020 at 10.00 a.m. to Dt. 11.11.2020 at 18.00 p.m.
2	Pri bids Meeting Date Time & Place	Nil
3	Bid Preparation last date	Dt. 11.11.2020 at 18.30 p.m.
4	Place, Date and timing of opening Technical-bid and Financial bid.	In the office of the Executive Engineer, P. W. Division Chiplun Technical Bid - dt. 12.11.2020 at 15.00 p.m. Financial Bid - dt. 12.11.2020 at 15.00 p.m. (If possible)

- All eligible/interested contractors who want to participate in tendering process should compulsory get enrolled on e-tendering portal "http:mahatenders.gov.in" the appropriate category applicable to them. Contractors details for difficulties in submission of online tenders if any. NIC (National Informatics Center
- Note:-
- on 18002337315 (Toll free) It is compulsory for all participates to submit all documents online.
- Other term and conditioned displayed in online e-tender forms. Right to reject any or all online bid of work without assigning any reasons thereof is reserved.

Above Tender Notice is displayed on P.W.D. website www.mahapwd.com

Executive Engineer Chiplun P.W. Division, Chiplun

No. CHD/AB/TC/2020-21/6995 Office of the Executive Engineer, Chiplun P.W. Division, Chiplun Date :- 03.11.2020



Chief Engineer (Mechanical & Electrical)'s Department

No. E.E.MECH/2190/REF DT. 02.11.2020

E-TENDER NOTICE

Department	Ch. Eng. (M&E)
Sub Department	Dy. Ch. Eng. (M&E) City / Ex. Eng. Mech. (Refrigeration)
Bid Numbers	1. 7100184809 2. 7100184808
Subjects	1) The work of repairing & servicing of air conditioning system at various hospitals in western suberb. E.E. Mech./Ref./T-41 dated 02.11.2020 2) C.S.M.C. for mortuary cabinets, Deep Freezers, Blood Bank Refrigerators & Walk in Coolers installed in various hospitals for the period of two years from the date of acceptance. E.E. Mech./Ref./T-42 dated 02.11.2020
Bid Start Date & time	04.11.2020 at 11.00 a.m.
Bid End Date & time	10.11.2020 at 04.00 p.m.
Pre Bid Meeting	
Website	http://portal.www.mcgm.gov.in
Contact Officer Name	Shri A. K. Jambhore
Landline No.	022-23096433
Mobile No.	9930128387
Email	eemechref.me@mcgm.gov.in

(Shri A. K. Jambhore) E.E. Mech. (Refrigeration)

PRO/978/ADV/2020-21 Keep the terraces clean, remove off articles/junk/scrap

ELANTAS Beck India Limited

CIN: L24222PN1956PLC134746 https://www.elantas.com/beck-india

Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended September 30, 2020

aı	and while Month's chaca deptember 30, 2020								
Sr.			Quarter Ended	i	Nine Mont	hs Ended	Year Ended		
No.	Particulars Particulars	30 Sept. 20	30 Jun. 20	30 Sept. 19	30 Sept. 20	30 Sept. 19	31 Dec 19		
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from operations	11,374.78	4,620.90	9,527.09	26,514.35	30,078.72	39,406.64		
2	Net Profit /(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	2,716.41	610.09	1,544.31	5,035.35	5,081.22	6,378.77		
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	2,716.41	610.09	1,544.31	5,035.35	5,081.22	6,378.77		
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	2,115.91	475,23	1,423.78	3,921.62	3,900.60	4,956.08		
5	Total comprehensive Income/(Loss) for the period	2,115.91	475.23	1,404.28	3,906.65	3,876.85	4,931.65		
6	Equity Share Capital	792.77	792.77	792.77	792.77	792.77	792.77		
7	Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing & discontinuing operations) Basic and Diluted (In Rupees)	26.69	5.99	17.96	49.47	49.20	62.52		
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						37,610.13		

Place : Pune

Date: 3rd November, 2020

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter ended September 30, 2020 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 which has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 03, 2020. The full format of the Financial Results is available on the website of BSE Limited www.bseindia.com and on the Company's website http://www.elantas.com/beck-india.

> For ELANTAS Beck India Limited Sd/-

Srikumar Ramakrishnan -Managing Director [DIN: 07685069]

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Registered office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020, India Website: www.kesarinfra.com, Email: headoffice@kesarinfra.com; **Ph:** (+91-22) 22042396 / 22851737 **Fax:** (+91-22) 22876162 CIN: L45203MH2008PLC178061

NOTICE

Pursuant to Regulation 29(1)(a) & (2) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12th November, 2020 inter alia, to consider un-audited financial results (standalone and consolidated) for the quarter & half year ended 30th September, 2020.

The above notice may be accessed on the website of the Company i.e www.kesarinfra.com and BSE Limited i.e. www.bseindia.com

Date: 04.11.2020

SAT INDUSTRIES LIMITED CIN: L25199MH1984PLC034632 Regd. Off: 121, B - Wing, Mittal Towe Nariman Point Mumbai-400021.

Email: sil@mtnl.net.in

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 33

Regulation 29 of the SEBI (LODR) Regulation

regulation 29 of the SEBI (LDN) Regulations 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held of Wednesday, November 11, 2020 at 3:00 p. at the Registered Office of the Company, to consider and approve the Un-audite.

Standalone and Consolidated Financia

Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

Pursuant to the Company's code of conductor the Prevention of Insider Trading of the Company, the Trading Window for dealing in

securities of the Company for all the specified persons mentioned under the said code is

closed since October 1, 2020 onwards an shall remain close upto November 13, 2020 This intimation is also available on Compan

ebsite www.satgroup.in and also on stoc

Place: Mumbai For Sat Industries Limite

Whole- time Director (DIN: 00049544)

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Share Certificate No.52, 10 (Ten) Shares

distinctively from #511 to #520, Issued by Evershine Embassy Co-operative Housing

Society Limited, C.T.S Number 720

(1 to 31), 737, Survey Number 47 & 48. Oshiwara Village, Veera Desai Extension

Road, Opposite Country Club, Andheri West, Mumbai -400053 transferred in the name of Neha Gargava and Ashwin Gargava have had been reported lost/ misplaced and an application has been made by them to the society for

issuance of duplicate share certificate.

The society hereby invites claims or

objections (in writing) for issuance of

duplicate share certificate within the period

of 14 (Fourteen) days from the publication of this notice. If no claims/objections are

received during this period the society shall

be free to issue duplicate share certificate.

Evershine Embassy Co-operative Housing

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given for the information of public that my client Mrs. Madhavi Mangesh Undirwadkar is the sole owner of flat no. A-204, Tyagraj Lokpuram CHSL, Pokhran Road No -02, Thane (West) -400610 (hereinafter for the brevity's sake

referred to as 'The said flat'). The said fla

was originally owned by Mr. Manges Shantaram Undirwadkar who died intestat

on 24/04/2002 leaving behind Mrs. Madhav Mangesh Undirwadkar, Mrs. Manasi Suyo

Patne (Maiden Name: Manasi Manges

Undirwadkar) Mrs. Namita Prajwal Dhavale

Maiden Name: Namita Manges Undirwadkar) as his only legal heirs. M

client now intends to sell the said flat and ha entered into an agreement for sale with M

Kamlesh Arvind Mungekar with Mrs. Manas Suyog Patne & Mrs. Namita Prajwa

Persons having any right, title, claim interest in respect of above mentioned

roperty by way of sale, exchange

mortgage, gift, trust, charge, maintenance inheritance, possession, lease, lien, c

otherwise of whatsoever nature are hereb

requested to make the same known in

writing to the undersigned having the office at Flat no. 101, 1st floor, Ganaraj height

CHSL, Govind Bachhaji road, near Brahmi

Vidyalaya, Charai, Thane(W) 400601, withi

15 days from the date hereof, failing which

the claim person/s will be deemed to have

Office Flat no. 101, 1st floor, Ganaraj heights CHSI

ovind Bachhaji road, near Brahmin Vidyalay

Aditya G. Andhorikar

Advocate High Cour

been waived and/or abandoned.

Place: Thane Dated: 03.11.2020.

Dhavale as confirming parties.

Place: Mumbai

For & on behalf of

Society Ltd

Hon Secretary

Date: 04-11-2020

exchange website www.bseindia.com.

By Order of the Board of Directors Sarika Singh Company Secretary

SIMMONDS MARSHALL LIMITED
Regd. Office: Mumbai-Pune Road, Kasarwadi, Pune - 411034
E mail: Secretarial@simmondsmarshall.com Website:

www.simmondsmarshall.com Tel.No. (91-020) 3078-2160 / 70; Fax No. (91-020) 3078-2195 CIN: L29299PN1960PLC011645

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and Regulation 47 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 11, 2020 to consider and approve Un-audited Financial Results for the quarter & half year ended September 30, 2020 along with other documents related to the same and any other matter with the permission of the Chair.

Further, in terms of the Company's Code of Conduct to Regulate, Monitor and Report trading by Designated Persons and Immediate Relatives of Designated Persons pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, the trading window for dealing in the securities of the Company has been closed from October 1, 2020 and shall reopen 48 hours after the information is made public.

This intimation also available on the Company's website www.simmondsmarshall.cor and BSE website www.bseindia.com

Place: Mumbai Date: November 4, 2020

For SIMMONDS MARSHALL LIMITED Sd/-N. S. MARSHALL MANAGING DIRECTOR (DIN: 00085754)

Polychem Limited
REGD. OFFICE - 7 J TATA ROAD, MUMBAI - 400 020. CIN NO: L24100MH1955PLC009663 Website: www.polychemltd.com, Telephone: 91 22 22820048, EMAIL: polychemltd@kilachand.com

Extract of Unaudited Standalone Financial Results For The Quarter and Half Year Ended September 30, 2020

	cha Hait fear Ended September 30, 2020 (Rs. In Laki									
Sr.	PARTICULARS	Qı	uarter ended	l on	Half Yea	Year ended				
		30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-20			
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total income from operations (net)	279.11	191.78	652.01	470.89	1,254.55	2,376.17			
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	(5.38)	5.05	86.09	(0.32)	156.90	310.78			
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	(6.09)	5.01	68.72	(1.07)	123.88	240.94			
4	Total Comprehensive Income for the period	(7.09)	3.83	68.31	(3.25)	123.05	236.20			
5	Paid-up Equity Share Capital									
	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40	40.40			
6	Other Equity (excluding Revaluation reserve) as									
	shown in the Balance Sheet of previous year)						1,976.62			
7	Earning per share (EPS)									
	Basic / Diluted : (In Rs.)* (not Annualized)	(1.51)	1.24	17.01	(0.27)	30.66	59.63			

*EPS is not annualised for the Quarter/Half Year ended Sept 30, 2020, June 30, 20 and Sept 30, 2019.

Extract of Unaudited Consolidated Financial Results For The Quarter and Half Year Ended September 30, 2020

	PARTICULARS	Qı	uarter ended	lon	Half Yea	Year ended	
Sr.		30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-20
No.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations (net)	613.58	328.40	989.41	941.98	1,965.20	3,775.22
2	Net Profit/(Loss) for the period before Tax	12.90	(40.07)	96.53	(27.17)	220.10	432.45
3	Net Profit/(Loss) for the period after Tax	12.19	(40.11)	79.16	(27.92)	187.09	362.61
4	Total Comprehensive Income for the period	10.60	(41.88)	78.33	(31.28)	185.41	353.83
5	Paid-up Equity Share Capital						
ll l	(Face Value Rs.10/- per Share)	40.40	40.40	40.40	40.40	40.40	40.40
6	Other Equity (excluding Revaluation reserve) as						
ll l	shown in the Balance Sheet of previous year)						2,473.36
7	Earning per share (EPS)						
	Basic / Diluted : (In Rs.)* (not Annualized)	0.94	(4.79)	18.41	(3.86)	39.11	75.89
*==	C is not annualized for the Quarter/Half Voor	andad Car	** 20 2020	l 20 20) and Cant 1	0 2010	

EPS is not annualised for the Quarter/Half Year ended Sept 30, 2020, June 30, 20 and Sept 30, 2019.

Notes:-

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Quarterly/Half Yearly/Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.polychemltd.com).

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on November 03, 2020.

The Statutory auditor of the Company have conducted limited review of the financial results for the quarter and half year ended September 30, 2020.

Subsequent to the outbreak of Coronavirus (COVID-19) and subsequent lockdown across the country, the Group has gradually resumed operations with requisite precautions. However, disruptions to business worldwide and economic slowdown may have its eventual impact on the Group. A definitive assessment of the impact is not possible in view o the highly uncertain economic environment and the scenario is still evolving. The Group has assessed the impact o pandemic on its financial results/position based up to the date of approval of these financial results and expects to recover the carrying value of its assets. The Group continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome. The results for the quarter and half year ended September 30,2020 are therefore not comparable with those for the previous year's quarter and half year ended September 30, 2019.

By Order of the Board Sd/ P T Kilachand (DIN - 00005516) **Managing Director**

Place : Mumbai

IIFL FINANCE

IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited)

CIN: L67100MH1995PLC093797

Registered Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane – 400604 Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: shareholders@iifl.com • Website: www.iifl.com

FXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE OLIARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020 (# in Lakbe)

		Quarter Ended Half Year Ended Year En		Quarter Ended			Half Year Ended		
Particulars	Sept 30, 2020	June 30, 2020	Sept 30, 2019	Sept 30, 2020	Sept 30, 2019	Mar 31, 2020			
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
Total Revenue from Operations	1,46,570.52	1,28,681.99	1,15,396.34	2,75,252.50	2,37,614.78	4,84,309.16			
Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	27,868.70	5,731.44	21,817.41	33,600.13	47,496.99	72,518.43			
Net Profit / (Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	27,868.70	5,731.44	21,817.41	33,600.13	47,496.99	72,518.43			
Net Profit / (Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	21,267.76	3,183.68	8,648.04	24,451.44	26,161.50	50,347.28			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	20,512.76	3,008.81	7,378.32	23,521.58	25,475.84	49,681.26			
Equity Share Capital	7,567.91	7,566.82	6,384.69	7,567.91	6,384.69	7,566.82			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						4,68,430.54			
Earnings Per Share (Face Value of ₹2 /- each) (for continuing and discontinued operations)									
- Basic	5.62	0.83	2.27	6.45	6.90	13.27			
- Diluted	5.62	0.83	2.27	6.45	6.87	13.24			

Notes: 1. These consolidated unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirement of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. 2. The above consolidated unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2020, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on November 03, 2020. The Statutory Auditor of the Company have carried out the Limited Review of the aforesaid results and have issued an unmodified report. 3. The Key data relating to standalone financial results of IIFL Finance Limited is as under:

(₹ in Lakhs)

		Quarter Ended		Half Yea	Year Ended	
Particulars	Sept 30, 2020	June 30, 2020	Sept 30, 2019	Sept 30, 2020	Sept 30, 2019	Mar 31, 2020
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Revenue from Operations	83,070.72	73,166.37	58,052.04	1,56,237.08	1,24,938.40	2,64,962.09
Profit/ (Loss) Before Tax	5,849.96	1,753.24	7,762.89	7,603.19	20,378.61	23,663.58
Profit/ (Loss) After Tax	4,126.20	1,628.55	(1,620.92)	5,754.73	6,701.78	14,880.38
Total Comprehensive Income/(Loss)	3,737.70	1,635.28	(2,378.81)	5,372.96	5,914.14	14,631.77

4. The Taxation Laws (Amendment) Ordinance 2019 has inserted section 115BAA in the Income Tax Act, 1961 providing existing domestic companies with an option to pay tax at concessional rate of 22% plus applicable surcharge & cess. These financial results are prepared on the basis that the parent company and some of its subsidiaries would avail the option to pay income tax at the lower rate. Consequently, wherever applicable, the opening deferred tax asset (net) has been measured at the lower rate, with a one-time charge of ₹9,928.33 Lakhs to the statement of Profit & Loss during the quarter ended September 30, 2019 and the same has been restated during the quarter ended March 31, 2020 resulting into a gain of ₹4,938.05 Lakhs pursuant to the merger of India Infoline Finance Limited with the Company on March 30, 2020 with Appointed Date as April 1, 2018. 5. The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results and disclosure in accordance with Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations). Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.bseindia.com and which we will not the company of the compan

By order of the Board For IIFL Finance Limited

R. Venkataraman Managing Director DIN: 00011919

Date

Place : Mumbai

: November 03, 2020

(Formerly known as IIFL Holdings Limited)

SVP GLOBAL VENTURES LIMITED CIN: L17290MH1982PLC026358

Regd. Office: 97, Maker Tower, F' Cuffe Parade, Mumbai - 400 005, Email:contact@pittie.com,Tel:022-4029001

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors will be held on November 12, 2020 at the Registered Office of the Company, inter alia to consider, approve and take on record the Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and Half year ended 30th September, 2020.

Pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) (Amendment) Regulations, 2018 read with Circular No. LIST/COMP/01/2019-20 dated 2rd April, 2019 issued by BSE, the Trading Window is already closed and shall remain closed till 48 hours from the date of declaration of un-audited financial results of the Company for the quarter and half year ending on 30th September, 2020. For SVP GLOBAL VENTURES LIMITED

Place : Mumbai Navita Sharma Company Secretary Date : 03/11/2020

जोस्टस् इजिनीअरिंग कंपनी लिमिटेड

सीआयएन क्र. : एल२८१००एमएच१९०७पीएलसी०००२५ नोंद. कार्यालय : ग्रेट सोशल बिल्डिंग, ६० सर फिरोझशाह मेहता रोड, मुंबई- ४००००१ द्र. क्र. ९१-२२-६२३७८२००,

फॅक्स: ९१ -२२-६२३७८२०१ वेबसाईट: www.josts.com, ईमेल: jostsho@josts.ir

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या कलम ४७(१) (ए) अनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची सभा ही दिनांक ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचा अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारात आणि पटलावर घेण्यासाठी मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे यापुढे, वर नमूद रेग्युलेशन्सच्या कलम ४७(२) नुसार सदर सूचना ही दी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (www.bseindia.com) ची वेबसाईट आणि कंपनीची वेबसाईट www.josts.com वर उपलब्ध आहे.

जोस्टस् इंजिनीअरिंग कंपनी लिमिटेडकरीता स्थळ : मुंबई

दिनांक : ०३/११/२०२० प्राजक्ता पाटिल

जाहीर नोटीस सर्व संबंधिताना या जाहीर नोटीसीने

कळविण्यात येते की, गावमौजे भाताणे. तालुका वसई, जिल्हा पालघर येथील भु. मा. क्र. २०, क्षेत्र ०.६१.०० हे. आर. पोट खरावा ०.०१.०० हे.आर.आकार रू. ८.२५ पैसे या पैकी ०.१३.३५ हे. आर. हि मिळकत श्रीमती भाग्यश्री चारूदत्त वैद्य ह्यांच्या मालकीची व कब्जेवहीवाटीची आहे. सदरची मिळकत आमच्या अशिलांनी विकत घेण्याचे ठरविले आहे. सदर मिळकती बाबत शिर्षक सत्यापन करावयाचे आहे. तरी ही ह्या मिळकतीत कृणाही इसमांचा दान, बक्षीस, करार, फरोक्त, वापरवहिवाट, कब्जा, भाडेपट्टा व कुळ आदी व अन्य प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी त्यांची लेखी हरकत कागदपत्रासहित ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांच्या जे. आर. ए. लॉ. असोशिएट्स, पहिला मजला, क्राफ्ट बेकरीच्या वरती, इंदिरा गांधी गार्डनच्या समोर. गरूनानक नगर. नवघर. वसई रोड (प.) ता. : वसई जि.: पालघर, ४०१ २०२, या पत्त्यावर कळवावी अन्यथा कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत नाही असे समजण्यात येईल. दिनांकः ०४.११.२०२०

> ॲड. रॉबर्ट डिॲब्रिओ वकील जे.आर.ए.लॉ. असोशिएट्स तर्फे पार्टनर

वसई येथील मे. २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्त. हयांचे न्यायालयात जाहीर नोटीस दि. चौ. अर्ज : ३०/२०२०

निषाणी क्र. : ०६ पढील तारीख : ०४/१२/२०२० १) श्रीमती. मनाली महिपत मानकर, २) श्रीमती. सुप्रिया महिपत मानकर,

३) श्री. मंदार महिपत मानकर सर्व रा. फ्लॅट नं. १३, तिसरा माळा, विजय अपार्टमेंट फेज २, फादरवाडी, गोखीवरे, वसई (पु), ता. वसई, जि. पालघर.अर्जदार विरूद्ध

कोणीही नाहीसामनेवाला ज्यापेक्षा कै. महिपत बाबु मानकर हे दिनांक २५/०७ २०१९ रोजी फ्लॅट नं. १०१, रॉयल ऑक्स, ब्राम्हण आळी पापडी, वसई (प.), ता. वसई, जि. पालघर येथे मयत झाले असुन वर नमुद अर्जदार हे मयत कै. महिपत बाब् मानकर यांचे कायदेशीर वारस असल्याने अर्जदारांच्य नावे वारसा प्रमाणपत्र मिळणेकामी मे. कोर्टात अर्ज केला आहे. त्यापेक्षा उक्त अर्जदार सदरह मयताचे कायदेशीर वारस नव्हे असे कोणास समजविण्याचे असेल तर ही जाहिर नोटीस प्रसिध्द झालेच्या तारखेपासन एक महिन्याच्या आत किंवा दि. ०४/१२/ २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता त्याने हया मे. कोर्टात हजर राहन आपल्या हरकती लेखी स्वरूपात नोंदवाव्यात. जर सदरह मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरह कोर्ट अर्जदार यांचे हक्काबद्दल परावा घेऊन त्यांचा हक्क शाबीत केल्यास त्यांना मयत कै. महिपत बाब मानकर यांचे कायदेशीर वारस म्हणन वारसा प्रमाणपत्र देण्यात येईल. आज दि. ३१ माहे ऑक्टोबर २०२० रोजी माझ्य

सहिने व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी टिले ह्कूमावर-



सहा. अधिक्षक सह दिवाणी न्यायालय क स्तर. वसई

जाहिर नोटीस

सर्व जनतेस ह्याद्वारे कळविण्यात येते की, गांव मौजे चिखलडोंगरे, जिल्हा व तकडी पालघर, तालका व पोटतुकडी वसई, मे दुय्यम निबंधक वसई - १/२/३/४/ √६, यांचे अधिकार क्षेत्रातील स. नं. १, हि.नं. १५, क्षेत्र (हे.आर) ०-०१-५५ + पो.ख. ०-००-८० आणि क्षेत्र (हे.आर) ०-०२-०० + पो.ख. ०-०१-००, आकार (रू.पै.) ०.९६, हि बिनशेती मिळकत १) श्री. पवन जयवंत वाघले, २) सौ. नेहा पवन वाघळे, दोघेही राहणार - फ्लॅट नं. २०१, दुसरा मजला, बिल्डींग नं. १८३, जास्मिन सोसायटी, एव्हरशाईन सिटी, सेक्टर -७, वसई(पूर्व), ता. वसई, जि. पालघर, पिन नं. ४०१ २०८ व ३) श्री. केवल माणिक वैती, राहणार - चिखलडोंगरे, पो. आगाशी, विरार(प.), ता.वसई, जि. पालघर, पिन नं. ४०१ ३०१, हयांचे स्वकष्टार्जित मालकी व कब्जेवहिवाटीची असून माझे अशिलांना दिनांक : ०१/ ११/२०२० रोजी नोटरीकृत साठेकराराने विकलेली आहे. सदरहू मिळकत हि आता माझे अशिलांना कायम खरेदीखताने विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे. तरी सदरह मिळकतीवर कोणाही व्यक्ती वा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा अधिकार असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून १४ (चौदा) दिवसांचे आत सर्व त्या लेखी व कागदोपत्री पुराव्यासहित खालील पत्यावर कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही. कोणत्याही प्रकारचा हक्क वा अधिकार नाही. वा असल्यास तो सोड्न देण्यात आलेला आहे. असे समजून विक्रीचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल. लेखी व कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. दिनांक : ०४/११/२०२०.

सौ. सुवर्णा एस्. भोईर, (खरोदीदारांतर्फे वकील) पत्ता : गाळा नं. १५, बी विंग, कृष्णा रासलिला को.ऑ.हौ.सो.लि.,ॲब्रोल ग्रुप, बोळींज, विरार (प), epaper वर्ष जिल्लालयर पिन्ने ग्रेश्ने के in

जाहार सूचना

सर्व सर्बाधताना याद्वारे कळविण्यात येते की,

माझे अशील श्री. घनश्याम सुमनलाल भावसार यांनी सुदामा नगर, ६० फीट रोड, भाईंदर (पश्चिम), जिल्हा-ठाणे ४०११०१ येथे स्थित बाबुलनाथ अशा ज्ञात इमारतीच्या VI मजल्यावरील 'ए' विंग मधील **फ्लॅट क्र**. २३ च्या संदर्भात (१) एक मे. न्यू इंडिया बिल्डर्स आणि श्री. दिनेशकुमार एम. शाह यांच्यामधील आणि द्वारे विक्रीकरिताचा करार आणि (२) सदर श्री. दिनेशकुमार एम. शाह आणि श्री. पंकज रसीकलाल शाह यांच्यामधील आणि द्वारे विक्रीकरिताचा करार मूळ हरवले किंवा गहाळ झाले आहे. कोणतीही व्यक्ती ज्यांना वरील सदर विक्रीकरिताचा करार सापडल्यास किंवा त्याचा कब्जा किंवा त्यासंदर्भात कोणतेही हक्कांचा दावा जर असल्यास तसे लिखित स्वरुपात मला "लीगल पॉईंट", जी-ए/२, कोमल टॉवर, स्टेशन रोड, भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे ४०१ १०१ येथे या तारखेपासून १४ दिवसाच्या आत कळवावे अन्यथा असे मानले जाईल की वरील सदर विक्रीकरिताच्या करार किंवा वरील सदर फ्लॅटच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे हक्क दावे किंवा मागणी अस्तित्वात नाही. संदर्भ/क्र./पीएन/६३११/२०२० सही/ दिनांकः ०४.११.२०२० अमित पारेख

(वकील, उच्च न्यायालय)

नुरउद्दीन जिवानी हे एस.व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम) मुंबई-४०० १०२ येथे गाव ओशिवरा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सर्व्हे क्र. १३ए (पार्ट) १४ए हिस्सा क्र. १,२,३,४ आणि ५ धारक सी.टी.एस क्र. ४७६, ४७७, ४७७/१ ते ७ जिमन येथे स्थित वीणा दलवाई इंडस्ट्रियल इस्टेट प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीमधील १ ल्या मजल्यावर मोजमापीत ५५२ चौ.फू बिल्ट अप क्षेत्र युनिट क्र. १४३ असलेले युनिट परिसराचे सह-मालक आहेत. वरील नमुद यनिट च्या संबंधित मे. अजय एन्टंरप्रायझेस आणि मे. मिल्टन इंडस्ट्रिज् यांच्या दरम्यान दिनांक ३१ जुलै १९७६ रोजीचे पहिले मूळ करारपत्र गहाळ/हरवीले आणि अथक प्रयत्नांचा शोध घेऊनही सापडले नाही. कोणत्याही व्यक्तीच्या सदर मूळ करारपत्र ताब्यात किंवा सदर युनिटच्या विरोधात दावा असल्यास, विक्री, अदलाबदल गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, वारसा, ताब धारणाधिकार, भाडेपट्टा इ. मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखीत स्वरूपात पुराव्यांच्या दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरी कारांना त्यांचे कार्यालय खाली नमूद कार्यालय येथे दिनांकापासून ७ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास, वरील सदर युनिटच्या विरोधात कोणत्याही तिसऱ्या पक्षांकडून कोणताही दावा नसल्याचे समजले जाईल आणि अशा व्यक्तींचे किंवा व्यक्तींचे दावा किंवा दावे सोडून दिल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे गृहीत धरले जाईल आणि उपरोक्त युनिट चे नामाधिकार कोणत्याही भारांपासून मुक्त आणि स्पष्ट, विक्रीयोग्य असल्याचे समजले जाईल आणि सदर करारपत्र पूर्णपणे गहाळ, हरवलेले आणि सापडण्यासारखे नाही असे समजले जाईल. दिनांक ४ नोव्हेंबर, २०२०. अशोक एल. बजाज वकील उच्च न्यायालय ए-५. १ला मजला, नूतन नगर, टर्नर रोड, बांद्रा

जाहीर सूचना

श्रीम. प्रवीण नुरउद्दीन जिवानी आणि श्रीम. शाहिना

जनता सहकारी बँक लि., पुणे. (मल्टीस्टेट शेड्युल्ड बॅक)

मुंबई ४०० ०५०.

मुख्य कचेरी: १४४४, शुक्रवार पेठ, थोरले बाजीराव रोड,

पुणे - ४११००२. फोन: ०२०-२४४५३२५८, ०२०-२४४५२८९४ फॅक्स : ०२०-२४४९३४३० **मुंबई वसुली विभाग :** एस.के. बोले मार्ग, आगर बाजार, दादर (पश्चिम),

मुंबई - ४०००२८ मोबाईल : ९६०७९८३२८७

ईमेल: mumbai.recovery@janatabankpune.com वेबसाईट : www.janatabankpune.com

तारण स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव सरफेसी ॲक्ट २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ चे

उपनियम८(५)(सी) नुसार (सदर जाहिरात जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उदघोषणा क्र.मुंबई/ वस्ली/सेक्य्.इंट/फोर्ट/राधिका मेटॅलिक्स/सेल/१०६/२०२०

	दिनांक ३१/१०/२०२० चे संक्षिप्त रुप आहे)									
	"जशी आहे तशी" या तत्वावर									
अ. क्र	तपशील	वर्णन								
1	कर्जदार/ मॉर्गेजर मॉर्गेजर / जामिनदार	मे. राधिका मेटॅलिक्स प्रा.लि. ऑफिस:- एम-२, मगनलाल चेंबर्स, बाबुराव बोबडे मार्ग, कर्नाक बंदर, मुंबई - ४००००९. संचालक:- १) श्री. अनिल बासुदेव बेरीवाल - राहणार - ए३/९, सुंदर नगर, एस.व्ही. रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४. २) श्रीमती. मिनू अनिल बेरीवाल - राहणार - ए३/९, सुंदर नगर, एस.व्ही. रोड, मालाड (प), मुंबई - ४०००६४. १) श्री. अनिल बासुदेव बेरीवाल २) श्रीमती. मिनू अनिल बेरीवाल ३) श्री. संदीप अनिल बेरीवाल								
		४) श्री. अनिल बासुदेव बेरीवाल प्रोप्रा. मे. श्रीराम स्टील								
2	तारण स्थावर मालमत्तेचा तपशील	सिटी सर्व्हें क्र. ११२८, मालाड (प), मुंबई – ४०००६४ येथील मे फेअर मार्वल या बिल्डींग मधील ए विंग मधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ५०३ ही स्थावर मिळकत.								
3	क्षेत्रफळ	८३१.९५ स्क्वे. फूट (बिल्ट अप)								
4	कर	बृहनमुंबई महानगरपालिका, मे फेअर मार्वल को-ऑप सोसायटी लि. यांचे नियमानुसार भरावे लागणारे कर व								

अन्य कर. श्रोरा सदर स्थावर मिळकतीचा अधिकृत अधिकारी, जनता सहकारी बँक लि., पुणे यांनी दिनांक ३० जुन, २०२० रोजी प्रतिकात्मक ताबा घेतलेला आहे. तसेच बँकेचे अधिकृत अधिकारी सदर स्थावर मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा मिळणेसाठी चीफ मेट्रोपोलीटन मॅजिस्ट्रेट कोर्ट, मंबई येथे दावा दाखल करीत आहेत. सोमवार, दिनांक ७ डिसेंबर, २०२० रोजी लिलावाची तारीख, वेळ व ठिकाण दुपारी ३.०० वाजता जनता सहकारी बँक लि., पुणे, मुंबई वसुली विभाग, जनता बँक केणी बिल्डींग, एस.के. बोले मार्ग, आगर बाजार, दादर, मुंबई - ४०००२८. राखीव किंमत आणि रु. १,४९,००,०००/- (रु. एका काटी अनामत रक्कम एकुणपन्नास लाख मात्र) **रु. १४.९०.०००/** - (रु. चौदा लाख नळ्द हजार अनामत रक्कम मात्र) इसारा रक्कम जनता सहकारी बँक लि., पुणे (EMD Amount) यांचे नावाने मुंबई वरील डिमांड ड्राफ्ट द्वारे किंवा RTGS / NEFT द्वारे जनता सहकारी बँक लि., पूणे फोर्ट शाखा, मुंबई यांच्या RTGS Adjustment a/c no. 018262300000000 회 IFSC Code JSBP0000018 या ठिकाणी गुरुवार दिनांक ३ डिसेंबर २०२० सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत पाठविण्यात यावी. बोलीच्या रकमेतील रु. १,००,०००/- (रु. एक लाख मात्र) व त्या पटीत



(सचिन शां. ताम्हणकर) उप. महाव्यवस्थापक/ अधिकृत अधिकारी जनता सहकारी बँक लि., पुणे

सही/ -

फरक

- १) सदर मिळतीचा जाहीर लिलाव "जशी आहे तशी" या तत्वावर करण्यात येईल.
- २) राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस लिलाव केला जाणार नाही ३) लिलावात भाग घेण्यासाठी अधिकृत अधिकारी यांचेकडे क्र. १४,९०,०००/ - अनामत रक्कम मुंबई वरील डिमांड ड्राफ्ट मार्फत किंवा RTGS / NEFT द्वारे जनता सहकारी बँक
- लि., पुणे फोर्ट शाखा, मुंबई यांच्या RTGS Adjustment a/c no. 018262300000000 व IFSC Code : JSBP0000018 या ठिकाणी गुरुवार दिनांक ३ डिसेंबर २०२० सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत अधिकृत अधिकारी यांचेकडे पाठविण्यात यावी.
- ४) लिलाव झाल्यानंतर लिलाव खरेदीदाराने एकूण लिलाव रकमेच्या २५% रक्कम अधिकृत अधिकारी यांचेकडे त्वरित भरणा करणे आवश्यक आहे तसेच उर्वरित रक्कम लिलावाचे तारखेपासन १५ दिवसाचे आत जमा करणे आवश्यक आहे.
- ५) कोणतेही कारण न देता लिलाव रद्द व तहकूब करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे. ६) इच्छुक खरेदीदारांनी लिलावाचे दिवशी आपली के वाय सी कागदपत्रे अधिकृत अधिकारी
- यांचेकडे जमा करावयाची आहेत. 9) कोणतेही कारण न देता लिलावा साठीच्या अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचा तसेच त्यामध्ये
- वाढ व कमी करण्याचा तसेच लिलाव रद्द व तहकुब करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे.
- ८) अधिक माहितीसाठी :- वेबसाईट :- https://www.janatabankpune.com

LIBORD SECURITIES LIMITED CIN: L67120MH1994PLC080572 Read. Office: 104, M.K.Bhavan, 300, Shahi

Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001 Phone: 022-22658108 / 09 / 10 Fax: 022 -22662520 Website: www.libord.com

E-mail: investorrelations@libord.com NOTICE

NOTICE is hereby given that pursuant t Regulation 29 read with Regulation 47 o SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 11, 2020 at B-524-526, Chintamani Plaza, Andheri Kurla Road Andheri (East), Mumbai-400099 inter alia to consider and approve the Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020. This information is also available on the website of the Company at www.libord.com and on the website of Stock Exchange at www.bseindia.com.

For Libord Securities Ltd. Place : Mumbai Nawal Agrawal Date: November 3, 2020

LIBORD FINANCE LIMITED Rend. Office: 104, M.K.Bhavan, 300, Shahio Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001 Phone: 022-22658108 / 09 / 10 Fax: 022 -22662520

E-mail: investorrelations@libord.com

Website: www.libord.com

NOTICE NOTICE is hereby given that pursuant ! Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held or Wednesday, November 11, 2020 at B-524 526, Chintamani Plaza, Andheri Kurla Road Andheri (East), Mumbai-400099 inter alia to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financia Results for the guarter and half year ended September 30, 2020. This information is also available on the website of the Company a

Exchange at www.bseindia.com For Libord Finance Ltd Dr. Vandna Dang Date: November 3, 2020 Managing Directo

www.libord.com and on the website of Stock

वसई येथील दिवाणी न्यायाधिश (क

स्तर) हयांचे न्यायालयात चौकशी अर्ज. ३१/२०२० नि. क्र. ८ पु. ता. १२/११/२०२०

मे. मनमंदीर प्रॉ. प्रायवेट. लि. . अर्जदार विरूद्ध श्रीमती. द्रोपदी किसन पटेल व इतर

१. श्रीमती. द्रोपदी किसन पटेल. वय :- सज्ञान वर्षे

२. श्री. संतोषभाई सागर मितना. वय :- सज्ञान वर्षे। ३. श्री. धनसुख सागर मितना, वय :- सज्ञान वर्षे,

व्यवसाय :- धंदा ४. श्रीमती. मिनाक्षी सागर मितना, वय :- सज्ञान वर्षे, श्रीमती. अरूणाबेन सागर मितना, वय :- सज्ञान

वर्षे, व्यवसाय :- धंदा क्र. १ ते ५ रा. माणिकपूर मिठागर, वसई (पु), ता वसई, जि. पालघर. ६. श्री. उमेश रमेश म्हात्रे, वय :- सज्ञान) वर्षे, व्यवसाय

रा. कपाडीया हाऊस, विरार रेल्वे स्टेशनच्या बाजुला प्लॅटफॉम क्र. १, गावठण रोड, विरार (प), ता. वसई

ज्याअर्थी सदरचे अर्जदार यांनी मे. दिवाणी न्यायालय (क. स्तर) वसई यांचे कोर्टात प्रस्तृतचा चौकशी अर्ज दाखल केलेला आहे

त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते आहे की, सदर अर्जदार सदर सामनेवाले क्र. १ ते ६ यांचेवर प्रत्यक्ष समक्ष / नोटीसीची बजावणी झालेली नसल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहे. तरी सदर सामनेवाले यांना त्यांची बाजू मांडावयाची असल्यास ही नोटीस प्रसिध्द झालेपासून १५ दिवसांच्या आत उपनिर्दीष्ट प्रकरणी सामिल होवून आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरून असे कळविण्यात येते की सदर मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय अर्जदाराचे म्हणणे ऐकून प्रस्तुतच्या चौकशी अर्जात निकाल देईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणी पुढील तारीख १२/११/२०२० रोजी नेमण्यात आली आहे. आज दि. २/११/२०२० रोजी माझे सही निशी व



सह अधिक्षक दिवाणी न्यायालय (क.स्तर)

भीष्म रिवल्टी लिमिटेड

सीआयएन : U51900MH1996PLC104746 नोंदणीकृत कार्यालय : सर चिट्ठलदास चेंबर्स, १६, मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०० ००१, द्र. क्र. ०२२ - २२०२२७३२ वेजसाइट : www.bhishmarealty.com ई-मेल : heena@thackerseygroup.com

बाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आलेल्या वार्षिक अहवाल २०१९-२०२० समवेत एजीएमच्या सुचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, दि. २७.११.२०२० रोजी स. ११.०० वाजता आवोजित करण्यात येत आहे. ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते अजूनही नोंदवलैले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवून घ्यावेत जेणेकरून त्यांना कंपनीकडून वार्षिक अहवाल व अन्य पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त होऊ शकेल. डीमॅंट स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी कृपवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडेच केवळ आपले ई-मेल पत्ते नोंदवावेत.

एगदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्वरित त्यांचे ई-मेल पत्ते तसेच त्यांचे पत्ते/मॅन्डेट/बॅंब तपशील यांमधील कोणताही बदल कंपनीकडे वा रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एवंटांचे कार्यालय, कॉम्प्युटेक शेअरकॅप लिमिटेड, पत्ता १४७, महातमा गांधी मार्ग, ३ रा मजला, फोर्ट, मुंबई - ४०० ००१, संपर्क क्र. - ०२२-२२६३ ५०००/०१ येथे त्यांचा फोलिओ क्रमांक नमृद करून नोंदवावेत.

वार्षिक अहवालाची कागदोपत्री प्रत प्राप्त करू इच्छिणाऱ्या सभासदांनी कृपया कंपनीशी संपर्क साधावा. २४ वा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.bhishmarealty.com</u> वरही उपलब्ध आहे.

सभेमध्ये व्यक्तिश: उपस्थित राहणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे हात सॅनिटाइज करावेत व मास्क परिधान करावा व त्यानंतर सभेच्या ठिकाणी प्रवेश करावा, डिस्टन्सिंग निक्षांच्या अनुपालनांतर्गत आसनव्यवस्था करण्यात वेईल. कोणत्याही चीकशीकरिता तुम्ही कंपनीशी contact@bhishmarealty.com येथे किंवा आरटीए यांना helpdesk@computechsharecap.in येथे संपर्क साधू शकता.

वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहुन मत देण्यास पात्र असलेली व्यक्ती त्याच्याऐवजी उपस्थित राहुन मत देण्यासाठी प्रतिनिधी नेम् शकतो व सदर प्रतिनिधी हा सभासद असण्याची आवश्यकता नाही.

प्रतिनिधी अधिकृत ठरण्यासाठी संबंधित दस्तावेज कंपनीकडे सभा सुरू होण्याच्या किमान ४८ तास अगोदरपर्यंत सादर करावेत. नियुक्त करण्यात आलेल्या प्रतिनिधीस सभेमध्ये बोलण्याचा कोणताही अधिकार नसेल.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०५ च्या तरतुर्दीनुसार एखादी व्यक्ती पन्नास (५०) हुन अधिक तसेच कंपनीच्या एकूण प्रदानित भागभांडवलाच्या एकत्रित दहा टक्क्यांहून अधिक धारण असलेल्या सभासदांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून राह् शकत नाही, कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या दहा टक्क्यांहून अधिक धारण असलेला सभासद एकल व्यक्ती प्रतिनिधी म्हणून नेम् शकतो जो अन्य कोणाही सभासदासाठी प्रतिनिधी म्हणून काम करू शकणार नाही.

संचालक मंडळाच्या आदेशाहारे भीष्म रिवल्टी लिमिटेड करिता

राऊल डाकरसी

ठिकाम : मुंबई अध्यक्ष व संबुक्त व्यवस्थापकीय संचालक (डीआवएन : ००३३२२११) विवांक : ०३.११.२०२०

Diluted

Place : Mumbai

SARTHAK INDUSTRIES LIMITED

CIN: L99999MH1982PLC136834 Regd. Office: Room No. 4, Anna Bhuvan, 3" Floor, 87C Devji Ratansi Marg, Dana Bunder, Mumbai, (Maharashtra) 400009 Contact No.: 022-23486740, Fax: 022-23724718, Email: sarthakindustries@yahoo.in,

website: www.sarthakindustries.com NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 13th November, 2020, inter alia, to consider and to take on record the Un-audited Financial Results of the Company for quarter and half year ended on 30th September, 2020.

The said notice is also available at website of the Company at www.sarthakindustries.com and the website of stock exchange, where the shares of the Company are listed, i.e. www.bseindia.com. Place: Mumbai

Date: 03.11.2020 For Sarthak Industries Limited Company Secretary

इन्ट्रासॉफ्ट टेक्नोलॉजिस

लिमिटेड **सीआयएन** : एल२४१३३एमएच१९९६पीएलसी१९७८५७ नोंदणीकृत कार्यालय :५०२ए, प्रथमेश, रघ्वंशी मिल्स कंपाउन्ड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३. द्र.:+९१-२२-२४९१२१२३ फॅक्स :+९१-२२-२४९०३१२३

ई-मेल : intrasoft@itlindia.com संकेतस्थळ : www.itlindia.com सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे **सूचना** देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३०

> वर्षासाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी बुधवार, दिनांक ११ नोव्हेंबर,२०२० रोजी घेण्यात येणार आहे. सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.itlindia.com आणि स्टॉक एक्सचेंज चे संकेतस्थळ www.nseindia.com आणि www.bseindia.com यावरही उपलब्ध असणार

सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध

इन्ट्रासॉफ्ट टेक्नोलॉजिस लिमिटेड करिता प्रणवेश त्रिपाठी कंपनी सचिव आणि ठिकाणः मुंबई दिनांकः ०३.११.२०२० अनुपालन अधिकारी

कॅप्रिकॉन रियल्टी लिमिटेड

स्रीआवर्त : U51100MH1996PLC100126 नॉटलीकृत कार्यालय - सर विद्वलदास चेंबर्स, १६, मुंबई समाचार मार्ग, मुंबई - ४०० ००१. दृर. क्र. ०२२-६१२४०७०० केममहर : www.capriconrealty.com f-मेल : heena@thackerseygroup.com

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आलेल्या वार्षिक अहवाल २०१९-२०२० समवेत एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, दि. २७.११.२०२० रोजी स. ११.३० वाजता आयोजित करण्यात येत आहे. ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते अञ्चनही नोंदवलैले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवून प्यावेत जेणेकरून त्यांना कंपनीकडून वार्षिक अहवाल व अन्य पत्रव्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्राप्त होऊ शकेल. डीमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी कृपवा त्वांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडेच केवळ आपले ई-मेल पत्रे नोंदवावेत.

कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्वरित त्यांचे ई-मेल पत्ते तसेच त्यांचे पत्ते/मॅन्डेट/बँक तपशील यांमधील कोणताही बदल कंपनीकडे वा रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एवंटांचे कार्यालय, कॉम्प्युटेक शेअरकॅप लिमिटेड, पत्ता १४७, महात्मा गांधी मार्ग, ३ रा मजला, फोर्ट, मुंबई - ४०० ००१, संपर्क क्र. - ०२२-२२६३ २०००/०१ येथे त्यांचा फोलिओ क्रमांक नमूद करून नोंदवावेत.

सभासदांना असेही सुचित करण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ च्या तरतूर्दीच्या अधीन, संचालक मंडळाद्वारे शिफारस केलेला लाभांश, सभेमध्ये चोषित झाल्यास, अशा लाभांशाचे प्रदान उद्गम कर कपातीच्या अधीन, घोषणेच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत ज्या सभासदांची नावे शुक्रवार, दि. २७.११.२०२० रोजी व्यावसायिक कामकावाच्या समाप्तीच्या वेळी सभासदांच्या रविस्टरमध्ये नोंद असतील अशा सभासदांना करण्यात

सभासदांनी पुढे नोंद घ्यावी की, वित्तीय कायदा, २०२० च्या अनुषंगाने दि. ०१.०४.२०२० पासून लाभांश उत्पन्न हे भागधारकांना करपात्र स्वरूपात मिळेल व कंपनीला विहित दराने भागदारकांना प्रदानित लाभांशातून उद्गम कर कपात करावी लागेल. विविध श्रेणींकरिता विहिद दरांसाठी भागधारकांनी कृपया वित्तीय कायदा, २०२० व त्यांतील सुधारणा वाचाव्यात. भागधारकांनी कृपया त्यांचा पॅन कंपनी/कॉम्प्युटेक शेअरकॅप लिमिटेड (कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात) व डिपॉझिटरीव्/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे (डीमॅट स्वरूपातील

वार्षिक अहवालाची कागदोपत्री प्रत प्राप्त करू इच्छिणाऱ्या सभासदांनी कृपया कंपनीशी संपर्क साधावा. २४ वा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.capriconrealty.com वरही उपलब्ध आहे.

सभेमध्ये व्यक्तिश: उपस्थित राहणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे हात सॅनिटाइज करावेत व मास्क परिधान करावा व त्यानंतर सभेच्या ठिकाणी प्रवेश करावा. डिस्टन्सिंग निकयांच्या अनुपालनांतर्गत आसनव्यवस्था करण्यात येईल कोणत्याही चौकशीकरिता तुम्ही कंपनीशी <u>contact@caproconrealty.com</u> येथे किंवा आरटीए यांना

helpdesk@computechsharecap.in येथे संपर्क साध् शकता. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहुन मत देण्यास पात्र असलेली व्यक्ती त्याच्याऐकवी उपस्थित राहुन मत देण्यासाठी प्रतिनिधी नेम् शकतो व सदर प्रतिनिधी हा सभासद असण्याची आवश्यकता नाही.

प्रतिनिधी अधिकृत ठरण्यासाठी संबंधित दस्तावेत्र कंपनीकडे सभा सुरू होण्याच्या किमान ४८ तास अगोदरपर्यंत सादर करावेत. नियुक्त करण्यात आलेल्या प्रतिनिधीस सभेमध्ये बोलण्याचा कोणताही अधिकार नसेल.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०५ च्या तरतुर्दीनुसार एखादी व्यक्ती पन्नास (५०) हुन अधिक तसेच कंपनीच्या एकूण प्रदानित भागभांडयलाच्या एकत्रित दहा टक्क्वांडून अधिक धारण असलेल्या. सभासदांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून राह् शकत नाही, कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या दहा टक्क्यांहुन अधिक धारण असलेला सभासद एकल व्यक्ती प्रतिनिधी म्हणून नेम् शकतो जो अन्य कोणाही सभासदासादी प्रतिनिधी म्हणून काम करू

संनालक मंडळाच्या आदेशाडारे कॅप्रिकॉन रिक्टरी तिमिटेडकरिता

ठिकाम : मुंबई अध्यक्ष व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विनांक : ०३.११.१०१० (डीआयएन : ००३३२२११)

STEPHANOTIS FINANCE LIMITED

Formerly known as VORA Constructions Ltd)* CIN: L45200MH1985PLC036089 Regd Off: 3, Ground Floor, Durga Chembers, Veena Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri (West) Mumbai Mumbai City MH 400053.

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER &

As	per Schedule III Division III HALF YEAR I	ENDED 30	TH SEPTE	MBER, 20	20	(P	Rs. In Lakhs)
Sr.	Particulars	C	luarter Ende	d	Half yea	Twelve Months Ended	
No.		30-Sep-20	30-Jun-20	30-Sep-19	30-Sep-20	30-Sep-19	31-Mar-19
	CONTINUING OPERATION	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue from Operation	18.95	18.17	65.53	37.12	149.78	184.62
2	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	0.65	(0.14)	55.67	0.51	122.90	16.17
3	Profit/(Loss) before Tax	3035	ASSESSES	8888	00/6/60	18.88.968	2400000
10	(after Exceptional Items)	0.65	(0.14)	55.67	0.51	122.90	16.17
4	Profit/(Loss) after Exceptional Items and Tax	0.52	(0.14)	45.67	0.38	102.90	12.12
5	Total Comprehensive Income for the period		33 33				
207	(after tax)	0.52	(0.14)	38.06	0.38	84.01	5.15
6	Paid -up Equity Share Capital	55.55	2,500,000	55,000,000	550568	SHADE.	35983
200	(Face Value of Rs. 10/- each)	644.94	644.94	644.94	644.94	644.94	644.94
7	Earning per Equity Share	ANNONNESSE II	300000000000000000000000000000000000000	Sexultares.	CONTRACTORS.	AURITORNO	345 c March 2000 a
	(1) Basic	0.01	(0.00)	0.59	0.01	1.30	0.19
	(2) Diluted	0.01	(0.00)	0.59	0.01	1.30	0.19

The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on th websites of the Stock Exchange(s) and Company's website.

By Order of the Board For Stephanotis Finance Limited

PLACE: MUMBAI DATE: 2nd November 2020

Sureshbabu Malge Mananging Director DIN: 01481222

(₹ in Lakhs)

13.24

IFL FINANCE

IIFL Finance Limited (Formerly known as IIFL Holdings Limited)

CIN: L67100MH1995PLC093797

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020

Registered Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane – 400604 Tel: (91-22) 4103 5000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: shareholders@iifl.com • Website: www.iifl.com

		Quarter Ended		Half Yea	Year Ended	
Particulars	Sept 30, 2020 (Unaudited)	June 30, 2020 (Audited)	Sept 30, 2019 (Unaudited)	Sept 30, 2020 (Unaudited)	Sept 30, 2019 (Unaudited)	Mar 31, 2020 (Audited)
Total Revenue from Operations	1,46,570.52	1,28,681.99	1,15,396.34	2,75,252.50	2,37,614.78	4,84,309.16
Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	27,868.70	5,731.44	21,817.41	33,600.13	47,496.99	72,518.43
Net Profit / (Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	27,868.70	5,731.44	21,817.41	33,600.13	47,496.99	72,518.43
Net Profit / (Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	21,267.76	3,183.68	8,648.04	24,451.44	26,161.50	50,347.28
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	20,512.76	3,008.81	7,378.32	23,521.58	25,475.84	49,681.26
Equity Share Capital	7,567.91	7,566.82	6,384.69	7,567.91	6,384.69	7,566.82
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						4,68,430.54
Earnings Per Share (Face Value of ₹2 /- each) (for continuing and discontinued operations)						
- Basic	5.62	0.83	2.27	6.45	6.90	13.27

Notes: 1. These consolidated unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant Rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India and in accordance with the requirement of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. 2. The above consolidated unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2020, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on November 03, 2020. The Statutory Auditor of the Company have carried out the Limited Review of the aforesaid results and have issued an unmodified report. 3. The Key data

0.83

2.27

6.45

6.87

Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
	Sept 30, 2020 (Unaudited)	June 30, 2020 (Audited)	Sept 30, 2019 (Unaudited)	Sept 30, 2020 (Unaudited)	Sept 30, 2019 (Unaudited)	Mar 31, 2020 (Audited)
Total Revenue from Operations	83,070.72	73,166.37	58,052.04	1,56,237.08	1,24,938.40	2,64,962.09
Profit/ (Loss) Before Tax	5,849.96	1,753.24	7,762.89	7,603.19	20,378.61	23,663.58
Profit/ (Loss) After Tax	4,126.20	1,628.55	(1,620.92)	5,754.73	6,701.78	14,880.38
Total Comprehensive Income/(Loss)	3,737.70	1,635.28	(2,378.81)	5,372.96	5,914.14	14,631.77

4. The Taxation Laws (Amendment) Ordinance 2019 has inserted section 115BAA in the Income Tax Act, 1961 providing existing domestic companies with an option to pay tax at concessional rate of 22% plus applicable surcharge & cess. These financial results are prepared on the basis that the parent company and some of its subsidiaries would avail the option to pay income tax at the lower rate. Consequently, wherever applicable, the opening deferred tax asset (net) has been measured at the lower rate, with a one-time charge of ₹9,928.33 Lakhs to the statement of Profit & Loss during the quarter ended September 30, 2019 and the same has been restated during the quarter ended March 31, 2020 resulting into a gain of ₹4,938.05 Lakhs pursuant to the merger of India Infoline Finance Limited with the Company on March 30, 2020 with Appointed Date as April 1, 2018. 5. The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Financial Results and disclosure in accordance with Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.iifl.com.

By order of the Board For IIFL Finance Limited

(Formerly known as IIFL Holdings Limited)

R. Venkataraman Managing Director

Date : November 03, 2020 DIN: 00011919

relating to standalone financial results of IIFL Finance Limited is as under:

5.62